

the north-west provinces 1,484.

व्यचस् 2) Z. 1 lies 10,92,4.

व्यतिकर 3) डुप्पूरोदरपूरणव्यतिकरे Spr. (II) 5826.

व्यतिपाक m. nom. act. recipr. PAT. a. a. O. 3,90,6.

व्यतीक्षा f. desgl. ebend. 3,90, a. 91, a.

व्यतीक्षा f. desgl. ebend. 91, a.

व्यत्यय letzte Zeile, व्यत्ययम् ist adv. acc., der absol. wäre व्यत्यायम्.

व्यथिस् 2) Z. 3 nnd 6 zu lesen 6,28,3.

व्यध् 3) Z. 4 lies हासुराः.

— अय 1) यदा हि गंगायां वाहनमपविद्धे तिष्ठति leer, nicht beladen,

— besetzt PAT. a. a. O. 8,68, a.

— आ, partic. आविद्धं lange Composita enthaltend VĀMANA 1,3,26.

अनाविद्ध 25.

— उद् Z. 1 lies उद्दिद्ध.

— सम्, partic. संविद्धं wohl so v. a. zusammenstossend, — fallend:

द्वापर° (युगात्) HARIV. 11128 nach der Lesart der neueren Ausg. — Vgl. संव्याध.

व्यपकर्ष m. = अपवाद Ausnahme PAT. a. a. O. 7,184, a.

व्यपदेशवत् adj. eine Bezeichnung —, einen Namen führend, bezeichnet: पितृतः der mit dem Namen des Vaters bezeichnet wird ebend. 4,58, a.

व्यपदेशिन् dass. ebend. 1,70, a. 174, a. 3,52, b. 73, b. 112, a. 6, 1, b. 2, a. 21, b. 8,60, a.

व्यपरोपण 3) das Vernichten: जीवित° Hem. JOGAÇ. 1,20 = SARVADARÇANAS. 33,1.

व्यपवर्ग Verschiedenheit PAT. a. a. O. 1,221, a.

व्यभिचरणा s. u. सव्यभिचार.

व्यवधायक 1) PAT. a. a. O. 1,67, b. 4,27, b (f. °यिका).

व्यवसेय (von 3. सा mit व्यय) n. impers. constituendum, discernendum ebend. 1,239, b.

व्यवहृत् adj. handelnd mit: उद्विक्तरत्° KATHĀS. 67, 12.

1. व्यसन 4) Z. 13 Spr. 4777 gehört zu 5); vgl. 2te Aufl. 5087.

व्यसनिन् 2) Z. 3 Spr. 2901 (6287) würde nach Spr. (II) 6765 zu 3) gehören.

1. व्या mit सम्, लोकसेवीतम् = लोकनानुज्ञातम् VĀMANA 2,1,19.

व्याकरणक n. eine schlechte Grammatik PAT. a. a. O. 5,73, b.

व्यामोक्, निजकुल° der Wahn, dass es die eigenen Genossen seien, Z. d. d. m. G. 27, 5.

व्यावचर्ची f. nom. abstr. recipr. PAT. a. a. O. 3,90, a. 91, a.

व्यावचारी f. desgl. ebend.

व्यावकासी BHATT. 7, 42.

व्याश्रय adj. an etwas Verschiedenes sich anlehnd (Gegensatz zu समानाश्रय) PAT. a. a. O. 3,38, a. 6(4),20, a. 32, a.

व्यास Trennung SARVADARÇANAS. 140,22.

व्यासेध, स्वर्गापवर्ग° VP. 1,4,23.

व्युत्थान 2) zu streichen; die Stellen gehören zu 1).

व्युत्सर्ग (?) Hem. JOGAÇ. 4,89.

व्यैनी, so zu betonen.

1. व्रत Z. 2 M. 2,3 könnte man, wie ein Schol. thut, auch व्रतानि

VII. Theil.

यम° trennen. — 1) g) भ्रं चिरसंचितं व्रतम् Spr. (II) 5976.

व्रीड्, व्रीडसि (व्रीडसि?) Spr. (II) 7420, v. 1.

व्री mit वि pass. aufspringen, sich öffnen: दाराणि चास्य विलीयते (so) SĀMAVIDH. Br. 3,9,1.

शंस 1) Z. 2 vom Ende lies शंसान्त.

— अग्नि 1) Z. 10 मिथ्याभिश्स्त auch Spr. (II) 5460.

1. शक् mit संप्र überwinden, ertragen: कथं दुःखमिदं तीव्रं गान्धारी संप्रशद्यति MBh. 9,3515 nach der Lesart der ed. Bomb.

शकट 1) °जीविका Hem. JOGAÇ. 3,98. 102. — 6) शकटस्य लोकम् — शाकटायन PAT. a. a. O. 3,85, b.

शकन्धु gaṇa कुर्वादि zu P. 4,1,151.

शकल, सकल = खण्ड und वल्कल TRIK. 3,3,408.

शकल्ल adj. PAT. a. a. O. 6,40, a. b.

शक्तव्यप zu streichen.

शक्य 3) ऋष्टुं शक्यमपोध्यायां नाविद्वान्न च नास्तिकः R. ed. Bomb. 1,6, 8. 16. 9,15. Vgl. VĀMANA 5,2,25.

शक्यत्रप adj. mit infin. der wahrscheinlich nicht zu (infin.) ist Spr. (II) 5618.

शंकरा f. = शंकरा KUṆARAVĪḌAVA in MAHĀBH. lith. Ausg. 3,65, a.

शाण्ड, षण्डामको KĀM. NITIS. 17,39.

शतद्वान् adj. hundred gebend RV. 5,27,6.

शतपद्, so zu betonen.

शतत्रय adj. (f. श्री) hundred Hürden u. s. w. habend RV. 4,58,5.

शतसंयशस् MBh. 5,7617.

शतसाहस्रिक, lies aus hunderttausend bestehend.

शनपर्णी vgl. सन°, अशन°, असन°.

शनैर्भाव m. Allmählichkeit; am Anf. eines comp. vor einem partic. praes. so v. a. allmählich KATHĀS. 27,95 (getrennt gedr.).

शनोत्साह s. स्वनोत्साह.

शनेद्वीप adj. mit den Worten शं नो देवीः beginnend PAT. a. a. O. 1, 305, b. °क 235, a; vgl. Ind. St. 13,433.

शबराकार m. die Speise der Çabara, Bez. einer Art von Judendorn RIĀGAN. 11,147. — Vgl. oben दराकार.

शबल 1) a) सबल MBh. 13,3766 (ed. Bomb. richtig). — b) सबल MBh. 7,827 (ed. Bomb. richtig.) PAÑĪAT. 188,11. fg.

शब्द ein richtiges Wort im Gegens. zu अपशब्द PAT. a. a. O. 1,7, a.

शब्दपातिन् nach dem Geräusch fallend, — treffend: श्पु RAGH. 9,73.

2. शम्, intens. absol. शंशामम् und शंशामम् PAT. a. a. O. 6(4),32, b.

4. शम् mit नि, absol. निशम्य und निशमय्य VĀMANA 5,2,76.

— अनुनि PAT. a. a. O. 1,16, b.

शंम adj. gezähmt, domesticus RV. 1,32,15. — 1) अलं विवादेन समो विधीयताम् Frisden R. 6,1,46. — 5) ein Fürst der Nandivega MBh. 5,2783 nach der Lesart der neueren Ausg., सम ed. Calc.

शमात्सक, समात्सक H. c. 77.

शमितर् Schlächter MBh. 10,357 (समितर् ed. Calc.).

शमीर, समीरवन gaṇa लुभादि zu P. 8,4,89.

शम्बर vgl. संवर.

शम्बाकर, स° Vop. 7,89.